

July 27, 2024

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001

**Scrip Code:** 500135

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, C/1, Block G,

Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051

Trading Symbol: EPL

Sub.: Newspaper publication with respect of Notice to the shareholders for 41st Annual General

Meeting of EPL Limited ("Company")

Ref.: 1. Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) ("SEBI LODR Regulations")

2. ISIN: INE255A01020

Sir/ Madam,

In terms of the above referred provisions of the SEBI LODR Regulations, please find enclosed herewith, copy(ies) of the newspaper advertisement(s), with respect of Notice issued to the Shareholders thereby informing that the 41<sup>st</sup> Annual General Meeting of the Company will be held on Wednesday, August 21, 2024 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing, published in following newspapers today i.e. on July 27, 2024:

- Business Standard, Mumbai Edition (in English) (while the notice is published in all editions of Business Standard, in India, only one of them published in Business Standard, Mumbai, has been enclosed herewith for reference); and
- Navshakti, Mumbai Edition (in Marathi).

The above newspaper advertisement(s) are also available on the website(s) of the Company at <a href="https://www.eplglobal.com">www.eplglobal.com</a>.

This is for your information and records.

Thanking you.

Yours faithfully, For **EPL Limited** 

Onkar Ghangurde
Head - Legal, Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

compliance officer@eplglobal.com

Registered Office: P.O. Vasind, Taluka Shahapur,
Thane 421604, Maharashtra; Tel.: +91 9673333971/ 9882

Corporate Office: Top Floor, Times Tower, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013:

Tel.: +91 22 2481 9000/ 9200; Fax: +91 22 24963137; Email: complianceofficer@eplglobal.com; Website: www.eplglobal.com

NOTICE OF THE 41<sup>ST</sup> ANNUAL GENERAL MEETING OF EPL LIMITED ("COMPANY") TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING AND RELATED MATTERS

NOTICE is hereby given to the Members of the Company that ir terms of the applicable provisions of the Companies Act, 2013, if any, read with the applicable rules made thereunder ("Act"), and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) ("SEBI LODR Regulations"), and also in line with the various circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA") from time to time, more specifically General Circular No. 20/ 2020 dated May 5, 2020, General Circular No. 02/ 2022 dated May 5 2022, General Circular No. 70/2022 dated December 28, 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 (read with the other relevant circulars referred therein) (collectively referred as "MCA Circulars") and the Circular bearing ref. no. SEBI/HO/CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), the 41st Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Wednesday, August 21, 2024, at 3:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC"), to transact the business as set forth in the Notice of the AGM.

The Members are requested to note that the AGM will be held without the physical presence of the Members at a common venue and they can attend the AGM through VC facility only. Detailed instructions for joining the AGM through the VC facility are provided in the Notice of the AGM and the Members attending the AGM through VC shall be counted for the purposes of quorum under Section 103 of the Act.

The Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the Financial Year 2023-24 ("Annual Report") will be sent through electronic mode to all those members whose E-mail IDs are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent viz. Bigshare Services Private Limited ("RTA")/ respective Depository Participants of the Members ("DP"). For receiving the Notice of the AGM along with the Annual Report through electronic mode, the Members holding Equity Shares of the Company in dematerialised form, are requested to register their E-mail IDs, with the relevant depositories, through their Depository Participants and the Members holding Equity Shares of the Company in physical form, are requested to furnish their Email ID to the Company and/ or its RTA. Alternatively, the Members may, on or before Sunday, August 11, 2024, follow the below process for registration of such

- (i) Visit https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx;
- (ii) Select the name of the Company i.e. 'EPL Limited' from the dropdown options;
- (iii) Enter details in respective fields such as DP ID/Client ID (in case the Equity Shares are held in dematerialised form)/ Folio Number (in case the Equity Shares are held in physical form) Name, PAN, Email ID, Mobile Number;
- (iv) Enter the system generated 'One Time Password' (OTP), which will be received on the Email ID and Mobile Number, which has been submitted:
- (v) Confirm the declaration with respect to the accuracy of the information provided and click on the 'Submit' button

Further, the Members may note that the Company has availed the services of National Securities Depository Limited ("NSDL") to provide the e-voting facility (which includes remote e-voting and e-voting during the AGM) to the Members of the Company Instructions for e-voting are provided in the Notice of the AGM. Those Members who are holding Equity Shares in physical form and/or who have not registered their Email IDs with the Company RTA/ DP, will have an opportunity to cast their vote(s) remotely, on the business as set forth in the Notice of the AGM, through remote e-voting and also through the e-voting during the AGM, by following the process provided in the Notice of the AGM, on or before Sunday August 11, 2024. Summary of the process is summarised as below:

- Such Members holding Equity Shares in physical form, shall provide folio number, name, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested scanned copy of PAN card, self-attested scanned copy of AADHAR Card, by e-mail to complianceofficer@eplglobal.com and/or evoting@nsdl.com for procuring the User ID and Password for e-voting;
- Such Members holding Equity Shares in dematerialised form, shall provide DP ID and Client ID (16 digit DP ID+ Client ID or 16-digit beneficiary ID), Name, Client Master or copy of Consolidated Account statement, self-attested scanned copy of PAN card, self-attested scanned copy of AADHAR Card, by e-mail to complianceofficer@eplglobal.com and/or evoting@nsdl.com for procuring the User ID and Password for e-voting; and
- (iii) Individual Members holding Equity Shares in dematerialised form, are requested to refer to the login method explained in the Notice of AGM, for e-voting and joining virtual meeting.

The facility for e-voting will also be provided during the AGM and only those Members who would not have cast their votes through remote e-voting and who would be attending the AGM, shall be able to cast their vote through e-voting during the AGM.

The Notice of AGM and Annual Report will be made available on the Company's website at www.eplglobal.com, on the respective websites of the Stock Exchanges where Equity Shares of the Company are listed i.e. at www.bseindia.com and www.nseindia. com and also on the website of NSDL at https://evoting.nsdl.com.

The Members are requested to note that the Board of Directors of the Company has, at its Meeting held on May 28, 2024, recommended a Final Dividend of Rs. 2.30 per share of face value of Rs. 2 each for the year ended March 31, 2024 ("Final Dividend"). The Company has determined Wednesday, August 14, 2024 as the Record Date to determining the Members entitled to receive the Final Dividend. The Final Dividend, if approved, by the Members at the AGM, will be paid to the Members, through such permissible mode(s) of payment mandated by the Reserve Bank of India and as prescribed by SEBI. To avoid delay in receiving the Final Dividend, the Members holding the Equity Shares in dematerialised form are requested to update their bank and other KYC details with their DP. Further, in terms of the Master Circular bearing ref. no. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/ CIR/2024/37 dated May 7, 2024 and also the Circular bearing ref. no. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/81 dated June 10, 2024, both issued by the SEBI, with effect from April 1, 2024, the Members of the Company who are holding Equity Shares in physical form and whose Permanent Account Number ("PAN"), Contact Details, Bank Account Details and Specimen Signatures (collectively referred as "requisite details") are not updated in the records of the Company/ RTA, shall be eligible to receive the payment of dividend only through electronic mode. Accordingly, to avoid delay in receiving the Final Dividend, such Members are requested to update the requisite details with the Company/ RTA, at the earliest.

Further, the Members are requested to note that in terms of the amendment(s) in the Income Tax Act. 1961, by virtue of the Finance Act, 2020, with effect from April 1, 2020, the Dividend income is taxable in the hands of the Members and the Company is required to deduct tax at source (TDS) from the dividend being paid to the Members at the prescribed rates. Accordingly, for claiming any applicable beneficial tax rate, the Members holding Equity Shares in dematerialized form are requested to update their residential status, PAN and category, as per the Income Tax Act, 1961, with their respective DPs and the Members holding Equity Shares of the Company in physical form are requested to update such details by sending requisite documents, declarations etc. to the Company at epl.dividendtds@eplglobal.com or to the RTA at tds@bigshareonline.com, on or before Friday, August 9, 2024. The detailed process and formats of requisite declarations are available on Company's website at www.eplglobal.com/shareholder information/

This notice is being issued for the information and benefit of all the Members of the Company and in compliance with the applicable circulars issued by the MCA and the SEBI, from time to time

Date: July 26, 2024

Place: Mumbai

For EPL Limited

**Onkar Ghangurde Head-Legal, Company Secretary** & Compliance Officer ICSI Membership No.: A3063

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. THIS DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. THIS PUBLIC ANNOUNCEMENT IS NOT INTENDED FOR PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA



to view the RHP)

relipay
A BRAND OF RNFI
RNFI SERVICES LIMITED

Our Company was originally incorporated as 'RNFI Services Private Limited', a private limited company under Companies Act, 2013, pursuant to a certificate of incorporation dated October 13, 2015 issued by the Registrar of Companies. Delhi. Subsequently. our Company was converted into a public limited company pursuant to a resolution passed by our shareholders at an Extra-ordinary General Meeting held on November 22, 2023 and a fresh certificate of incorporation dated December 28, 2023 was issued by the Registrar of Companies, Delhi consequent upon conversion, recording the change in name of our Company from 'RNFI Services Private Limited' to 'RNFI Services Limited'.

Registered Office: UG-5, Relipay House, Plot No. 42, DLF Industrial Area Kirti Nagar, West Delhi, New Delhi, Delhi, India, 110015. Contact Person: Kush Mishra, Company Secretary and Compliance Officer; Tel: +91 844 898 5100; E-mail: cs@rnfiservices.com; Website: www.rnfiservices.com

OUR PROMOTERS: RANVEER KHYALIYA, NITESH KUMAR SHARMA, DEEPANKAR AGGARWAL, RAJAN KUMAR, KRISHNA KUMAR DAGA, CHARANJEET SINGH AND SIMRAN SINGH PRIVATE TRUST

"THE ISSUE IS BEING MADE IN ACCORDANCE WITH CHAPTER IX OF THE SEBI ICDR REGULATIONS (IPO OF SMALL AND MEDIUM ENTERPRISES) AND THE EQUITY SHARES ARE PROPOSED TO BE LISTED ON SME

**BASIS OF ALLOTMENT** 

INITIAL PUBLIC OFFER OF UP TO 67.44.000 EQUITY SHARES OF FACE VALUE ₹10 EACH (THE "EQUITY SHARES") OF RNFI SERVICES LIMITED ("OUR COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ 105 PER EQUITY SHARE (INCLUDING SECURITIES PREMIUM OF ₹95 PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE"), AGGREGATING TO ₹7,081.20 LAKHS (THE "ISSUE") OF WHICH 3,84,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹403.20 LAKHS (CONSTITUTING 1.54% OF THE POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY) WERE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 27.03% AND 25.49% RESPECTIVELY OF THE POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

> ISSUE PRICE: ₹ 105.00 PER EQUITY SHARE OF FACE VALUE ₹ 10/- EACH. ANCHOR INVESTOR ISSUE PRICE: ₹ 105.00 PER EQUITY SHARE | THE ISSUE PRICE IS 10.5 TIMES OF THE FACE VALUE

> > **BID/ISSUE PERIOD**

ANCHOR INVESTOR BIDDING DATE WAS: FRIDAY, JULY 19, 2024 BID/ISSUE OPENED ON: MONDAY, JULY 22, 2024 | BID/ISSUE CLOSED ON: WEDNESDAY, JULY 24, 2024

RISK TO INVESTORS:

- 1. A substantial portion of the revenue is generated from our banking partners. Our success depends on our ability to maintain a mutually beneficial partnership with our banking partners. Any failure to maintain our relationships with them could have an adverse impact on our operations
- 2. We depend on our front-end network partners to distribute our products and services to the end customer. Growth of our business and revenue is dependent upon our ability to continue to grow our network partners. If we are not able to continue to grow or retain our base of network partner, generate repeat use and increase transaction volume, our business may be adversely affected.
- 3. The merchant banker associated with the issue has handled 2 public issues in the past three years out of which none of the Issues closed below the Issue price on Listing date

4. The Average Cost of Acquisition of Equity Shares by our Promoters is as follows

Name of the Promoters	Number of equity shares as on the date of the Red Herring Prospectus	Average cost price per Equity Share (₹)
Ranveer Khyaliya	100	Nil*
Nitesh Kumar Sharma	100	Nil*
Simran Singh Private Trust	1,63,02,519	Nil*

\*The outstanding shares are acquired in a bonus issue and hence the consideration Nil.

\*The outstanding shares are acquired by way of settlement in trust and hence the consideration is Nil.

The weighted average cost of acquisition of all shares transacted in (i) last one (1) year; (ii) last eighteen (18) months and (iii) last three (3) years preceding the date of the Red Herring Prospectus is as follows:

Period	Weighted average cost of acquisition (in ₹)	Cap Price is 'X' times the Weighted Average Cost of Acquisition	Range of acquisition price: lowest price – highest price (in ₹)	
Last one (1) year preceding the date of the Red Herring Prospectus	84.76	1.24	Nil**-105	
Last eighteen (18) months preceding the date of the Red Herring Prospectus	84.76	1.24	Nil**-1,887	
Last three (3) years preceding the date of the Red Herring Prospectus	84.76	1.24	Nil**-1,887	
*Acquisition price is Nil on account of equity shares allotted pursuant to the bonus issue				

### PROPOSED LISTING: MONDAY, JULY 29, 2024\*

The Issue was being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 229 of SEBI ICDR Regulation and in compliance with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations, as amended, wherein not more than 50% of the Net Issue were allocated on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", the "QIB Portion"), provided that our Company in consultation with the Book Running Lead Manager, allocated 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third was reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. Further, 5% of the Net QIB Portion was made available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, and the remainder of the Net QIB Portion was made available for allocation on a proportionate basis to all QIBs, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds was less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion was made available to be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. (the "Net QIB Portion"). Further, not less than 15% of the Net Issue were made available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders ("Non-Institutional Portion") and not less than 35% of the Net Issue were made available for allocation to Retail Individual Bidders ("Retail Portion") in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Issue Price. All operation by the control of their respective Asba accounts, and UPI ID in case of RIBs using the UPI Mechanism, if applicable, in which the corresponding Bid Amounts were blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or by the Sponsor Bank under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors were not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" on page 317 of the Prospectus

The Investors are advised to refer to the Prospectus for the full text of the Disclaimer clause pertaining to NSE. For the purposes of the Issue, the Designated Stock Exchange shall be National Stock Exchange of India Limited. The trading is proposed to be commenced on or before Monday July 29, 2024.3

\* Subject to the receipt of listing and trading approval from the NSE (NSE Emerge).

### SUBSCRIPTION DETAILS

The Company received 10 Anchor Investor Application Forms from 10 Anchor Investors (including Nil mutual funds through Nil Mutual Fund schemes) for 25,74,000 Equity Shares. Out of that 10 Anchor Investors through 10 Anchor Investors Application Forms were allocated 19,08,000 Equity Shares at a price of ₹ 105/- per Equity Share under the Anchor Investor Portion, aggregating to ₹ 20,03,40,000.

The Issue (excluding Anchor Investor Portion) received applications for 1,03,35,91,200 Equity Shares (before technical rejections and after invalid bids Multiple/Duplicate) resulting in 225.64 times subscription (including reserved portion of market maker). The Details of the Applications received from various categories (before technical rejection) are as under:

Detail of the Applications Received:						
CATEGORY	NUMBER OF APPLICATIONS	NO OF SHARES	NO OF SHARES RESERVED	NO OF TIMES SUBSCRIPTIONS	AMOUNT	
Retail Individual Investors	3,00,273	36,03,27,600	22,26,000	158.78	37,83,17,74,800.00	
Non-Institutional Investors	22,451	49,40,22,000	9,54,000	515.18	51,87,13,45,200.00	
Qualified Institutional Buyers (excluding Anchor Investors)	71	17,88,57,600	12,72,000	140.61	18,78,00,48,000.00	
Market Makers	1	3,84,000	3,84,000	1	4,03,20,000.00	
TOTAL	3,22,796	1,03,35,91,200			1,08,52,34,88,000.00	

Final Demand A summary of the final demand as per NSE as on the Bid/Issue Closing Date at different Bid Prices is as under:

SRNO	PRICE	NO OF APPLICATION	SUM QUANTITY	CUMULATIVE SHARE	PERCENTAGE
1	98	229	3,62,400	3,62,400	0.04
2	99	27	32,400	32,400	0.00
3	100	77	1,03,200	1,03,200	0.01
4	101	14	16,800	16,800	0.00
5	102	27	40,800	40,800	0.00
6	103	8	14,400	14,400	0.00
7	104	37	78,000	78,000	0.01
8	105	1,69,121	84,90,33,600	84,90,33,600	82.27
9	Cut Off	1,51,984	18,23,80,800	18,23,80,800	17.67
			1,03,20,62,400	1,03,20,62,400	100.00

The Basis of Allotment was finalized in consultation with the Designated Stock Exchange – NSE on July 25, 2024

1) Allocation to Retail Individual Investors (After Technical Rejections): The Basis of Allotment to the Retail Individual Inv , who have bid at cut-off Price or at or above the Issue Price of ₹ 105.00 per equity shares, was finalized in consultation with NSE. The

adegory was subscribed by 130.70 times i.e., for 33,54,45,000 Equity Shares. Total number of shares about en in this category is 22,20,000 Equity Shares to 1000 successful applicants. The category was details of the basis of Ahoutinent are as under.							
No. of Shares Applied for No. of Applications		% to	Total No. of Equity Shares % of No. of Equity Shares allocated/		Ratio	Total Number of	
(Category wise)	received	total	applied in this Category	total	allotted per Applicant		shares allotted
1200	294538	100	353445600	100	1200	1855:294538	2226000
TOTAL	294538	100	353445600	100	1200		2226000

2) Allocation to Non-Institutional Investors (After Technical Rejections): The Basis of Allotment to Other than Retail Individual Investors, who have bid at Issue Price of ₹ 105.00 per equity shares or above, was finalized in consultation with NSE. The category was subscribed by 515.18 times i.e., for 49,14,84,000 shares the total number of shares allotted in this category is 954000 Equity Shares to 682 successful applicants. The category wise details of the Basis of Allotment are as under: No. of Equity Shares allocated/ Total No. of Equity Shares

31.	No. of Shares Applied for	No. of Applications	/6 LO	Total No. of Equity Shares	/6 UI	No. of Equity Shares allocated/	Ratio of Allottees	Total Nulliber of
No.	(Category wise)	received	total	applied in this Category	total	allotted per Applicant	to Applicants	shares allotted
1.	2400	9841	44.36	23618400	4.81	1200	38:9841	45600
2.	3600	2127	9.59	7657200	1.56	1200	4:709	14400
3.	4800	881	3.97	4228800	0.86	1200	7:881	8400
4.	6000	841	3.79	5046000	1.03	1200	8:841	9600
5.	7200	409	1.84	2944800	0.6	1200	5:409	6000
6.	8400	496	2.24	4166400	0.85	1200	7:496	8400
7.	9600	2303	10.39	22108800	4.5	1200	36:2303	43200
8.	10800	654	2.95	7063200	1.44	1200	11:654	13200
9.	12000	1054	4.75	12648000	2.57	1200	10:527	24000
10.	13200	203	0.91	2679600	0.55	1200	4:203	4800
11.	14400	232	1.05	3340800	0.68	1200	5:232	6000
12.	15600	135	0.61	2106000	0.43	1200	1:45	3600
13.	16800	91	0.41	1528800	0.31	1200	2:91	2400
14.	18000	247	1.11	4446000	0.9	1200	7:247	8400
15.	19200	202	0.91	3878400	0.79	1200	3:101	7200
435.	2490000	1	0.05	2490000	0.52	4800	1:1	4800
436.	2698800	1	0.05	2698800	0.55	4800	1:1	4800
437.	2815200	1	0.05	2815200	0.57	6000	1:1	6000
438.	3073200	1	0.05	3073200	0.63	6000	1:1	6000
439.	3180000	11	0.05	34980000	7.12	6000	1:1	66000
440	3180000	0	0	0	0	1200	2·11	2400

3) Allocation to QIBs excluding Anchor Investors (After Technical Rejections): The Basis of Allotment to QIBs, who have bid at Issue Price of ₹ 105.00 per equity shares or above, was finalized in consultation with NSE. The category was subscribed by 140.61 times i.e., for 17,88,57,600 shares the total number of shares allotted in this category is 12,72,000 Equity Shares to 70 successful applicants. The category wise details of the Basis of Allotment are as under: Category OTHERS TOTAL FIS/BANKS MF'S IC'S NBFC'S AIF FPI 2.58.000 QIBs 2,31,600 14.400 1.34.400 4 16 400 2,17,200 12,72,000

4) Allocation to Anchor Investors (After Technical Rejections & Withdrawal): The Company in consultation with the BRLM has allotted 25.74.000 Equity Shares to 10 Anchor Investors at Anchor Investor Issue Price of ₹ 105.00 per equity shares in accordance with the SEBI ICDR Regulations. The category wise details of the Basis of Allotment are as under CATEGORY FIS/BANKS NBFC'S OTHERS TOTAL 7,65,600 7,59,600 19,08,000 1,90,800 1,92,000

5) Allocation to Market Maker (After Technical Rejections): The Basis of Allotment to Market Maker, who have bid at Issue Price of ₹105.00 per equity shares or above, was finalized in consultation with NSE. The category was subscribed by 1.00 times i.e., for 384000

Silares the total number of silares allotte	shales the total number of shales allotted in this category is 30-7000 Equity offices. The category wise details of the basis of Allottine It all east under.						
No. of Shares Applied for	No. of Applications	% to	Total No. of Equity Shares	% of	No. of Equity Shares allocated/	Ratio	Total Number of
(Category wise)	received	total	applied in this Category	total	allotted per Applicant		shares allotted
384000	1	100	384000	100	384000	1:1	384000
TOTAL	1	100	384000	100	384000		384000

The Board of Directors of the Company at its meeting held on July 25, 2024 has approved the Basis of Allocation of Equity Shares as approved by the Designated Stock Exchange viz. NSE and has authorized the corporate action for Issue of the Equity Shares to various successful applicants. The CAN-cum-allotment advices and/or notices will forward to the email id's and address of the Applicants as registered with the depositories / as filled in the application form on or before July 26, 2024. Further, the instructions to Self Certified Syndicate Banks for unblocking the amount will process on or prior to July 26, 2024. In case the same is not received within ten days, investors may contact at the address given below. The Equity Shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on the NSE Emerge within Three working days from the date of the closure of the Issue.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated July 25, 2024 ("Prospectus") filed with Registrar of Companies, Delhi. INVESTORS, PLEASE NOTE

The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the Issue. Skyline Financial Services Private Limited at www.skylinerta.com. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/ Sole applicants, serial number of the Bid cum Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below

Date : July 26, 2024

Skyline Financial Services Private Limited

D-153A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-- I, New Delhi-110020, India. Telephone: +91 11 40450193-97; E-mail: ipo@skylinerta.com Investor grievance email: grievances@skylinerta.com; Website: www.skylinerta.com; Contact Person: Anuj Rana; SEBI Registration No: INR000003241

For RNFI Services Limited

Ranveer Khyaliya **Designation:** Chairman and Managing Director

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF RNFI SERVICES LIMITED. RNFI SERVICES Limited is proposing, subject to market conditions, public Issue of its equity shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Delhi. The Prospectus is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the website of the Book

Running Lead Manager at www.choiceindia.com website of the NSE at www.nseindia.com and website of Issuer Company at www.rnfiservices.com Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk. For details, investors shall refer to and rely on the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 32 of the Prospectus, which has been filed with ROC. The Equity Shares have not been and will not be registered under the US Securities Act (the "Securities Act") or any state securities law in United States and may not be Issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in the Regulation S under the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to the registration requirements of the Securities Act of 1933

#### जाहीर उदघोषणा (इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी (लिक्रिडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन १२) मे. टॅग ऑफशोअर लिमिटेड च्या वैयक्तीक हमीदार सौ. ममता किशोर आप्पाराव यांच्या वैयक्तीक हमीदाराचे नाव सौ. ममता किशोर आप्पाराव १२१, समुद्र महाल, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८ वैयक्तीक हमीदाराचा पत्त वैयक्तीक हमीटागच्या सीपी (आयबी) क्र. १०१/एमबी/२०२१ आणि इन्सॉल्व्हन्सी सुरु झाल्याची तारीख आणि आय.ए. क्र. ७६२ सन २०२२; गादेशाचा तपशिल आदेशाची तारीख- २४.०७.२०२१ रिझॉल्युशन प्रोफेशनल म्हणुन कृती करणाऱ्या श्री. शंतन् टी. रे इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनलचे नाव आणि नोंदणी नोंदणी क. .... आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००३६०/२०१७-१८/११०५ एएफए- एए२/११०५५/०२/३००६२५/२०३३६९ मंडळाकडे नोंदणीकृत १४४-बी, १४वा मजला, मित्तल कोर्ट, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ र्दमेल-santanutray@ प्रोफेशनलचा पत्ता आणि ईमेल १४४-बी, १४वा मजला, मित्तल कोर्ट, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ रिझॉल्युशन प्रोफेशनलकडे पत्रव्यवहारासाठी वापरावयाचा पत्ता आणि ईमेल १७ ऑगस्ट. २०२) ७ दावा सादर करण्याची अंतिम तारीख दावा दाखल करण्यासाठी संबंधित प्रपत्र येथे 'प्रपत्र-बी उपलब्ध वेब लिंक: https://ibbi.gov.in/en/home/downloa याद्वारे सूचना देण्यात येते की, सन्माननिय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई बेंच यांनी २४ जुलै, २०२४ रोजी टॅंग **ऑफशोअर लिमिटेड** चे वैयक्तीक हमीदार **ममता आप्पाराव** यांच्या विरोधात इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस सुरु करण्या<sup>न</sup>

टॅग ऑफशोअर लिमिटेड चे वैयक्तीक हमीदार ममता आप्पाराव यांच्या धनकोंना याद्वारे परिसमापकाकडे बाब क्र. ६ समोर नमुद केलेल्या पत्यावर रिझॉल्युशन प्रोफेशनलकडे १७ ऑगस्ट, २०२४ रोजी किंवा पूर्वी पुराव्यासह त्यांचे दावे सादर करण्यास धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे

व्यक्तिशः, टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या मार्गाने किंवा कुरियर, स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड लेटर मार्फत सादर दाव्यांचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर करणे म्हणजे दंडास आमंत्रण देणे ठरेल.

संतनू टी. रे

आय नोंद. क्र.: आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी/एन००३६०/२०१७-२०१८/११०५५

एएफए- एए२/११०५५/०२/३००६२५/२०३३६९

### जाहीर सुचना यादारे सर्वसाधारण जनतेस कळविण्यात येत आहे की आमचे अशील हे, वैध मोबदला करीता खालील नमूद

जाहीर सूचना

मूचना तमाम जनतेस याद्वारे देण्यात येते की, आमचे अशील श्री. अश्विन कांतीलाल भन्साली आणि श्रीम. वर्षा

अश्विन भन्साली हे खालील लिखित परिशिष्टात अधिक सविस्तरपणे वर्णिलेली मालमत्ता (''सदर

मालमत्ता'') सदर मालमत्तेचे मालक म्हणून प्रतिनिधीत्त्व करणारे श्री. गिरधारीलाल विशिनदास लखी,

एफएसआय किंवा टीडीआर लाभ यासह अदलाबदल, गहाण, भेट, विश्वस्त, वारसा, देखभाल, मृत्यूपश्चात

सुविधाधिकार, निषेधाज्ञा, कुटुंब व्यवस्था, विकास हक्क, कर्जे, आगाऊ रकमा, जप्ती, विचाराधीन विवाद,

पूर्वक्रय वा पूर्व रिक्त अधिकार वा कोणत्याही विक्री करारांतर्गत वा अन्य वासलातीअंतर्गत वा कोणतीही

भागीदारी, संयुक्त उद्यम वा मंजूर कोणताही निवाडा, आदेश वा हुकूम,संमत निवाडा याद्वारे किंवा अन्यथा कशाही

प्रकारे कोणताही दावा असल्यास, त्यांनी त्यासंदर्भात पृष्ठचर्थ दस्तावेजी पुराव्यांसह लिखित स्वरूपात आम्हाला

सदर प्रसिद्धी दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सूचित करावे, अशी विनंती करण्यात येत आहे, कसूर

झाल्यास अशा व्यक्तींचा दावा किंवा दावे, जर असल्यास, ते त्यागित आणि/किंवा सोडून दिल्याचे समजण्यात

येतील आणि विचारात घेतले जाणार नाहीत आणि आमचे अशील अशा दाव्यांना विचारात न घेता सदर जागेच्य

मालमत्तेचे परिशिष्ट

गेरगाव विभागातील कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. १४८७–१/१४८७ असलेला मोजपामपित १०१० चौरस फूट (९३.८३

चौरस मीटर्स) कार्पेट एरिया म्हणजेच १२१२ चौरस फूट (११२.६०चौरस मीटर्स) बिल्ट अप एरिया, स्वदेशी मिल

कंपाऊंड, ऑपेरा हाऊस, मुंबई - ४००००४ पत्ता असलेल्या प्रसाद चेंबर्स म्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी

लिमिटेडच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालय मालमत्ता क्र. १०२ आणि क्र. १४४ ते १५५ (दोन्ही समाविष्ट)

खरेदीची प्रक्रिया पुढे सुरू करण्याची कार्यवाही करतील.

धारक १० शेअर्स आणि शेअर प्रमाणपत्र असलेली.

दिलीपकुमार विशिनदास लखी आणि दीपक विशिनदास लखी यांच्याकडून खरेदी करण्यास इच्छुक आहेत. सर्व व्यक्ती ज्यांचा मालमत्ता किंवा तेथील भाग यावर विरोधात वा संदर्भात विक्रीच्या मार्गाने मिळणारा

. वारसा, ताबा, भाडेकरार, पोटभाडेकरार, अभिहस्तांकन, अनुज्ञप्ती, प्रभार, वचन, हमी, धार

ई-लिलाव नि विक्रीची जाहीर सूचना (जोडपत्र - IV ए) (नियम ८(६)) सिब्युरिटायक्षेत्रन अंग्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फावनात्रियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ (यानंत ऑक्ट) अंतर्गत आयआयएफएल होम फावनान्स लिमिटेड (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊर्सिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉर्पोरेट कार्यालय प्लॉट क्र. १८, उद्योग विहार, फेज-IV, गुरगाव - १२२०१५ (हरियाणा) आणि **शाखा कार्यालय येथे:**-११३, २रा **मजला, यश पद्या आकॅड, बोईसर ताराप्र रोड, बोईसर (पश्चिम), -४०१५०१, जिल्हा-पालचर कडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअर्थी आयुआयएफएल-एचएफएल चा** वाधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आयआयएफएल–एचएफएल ची थकबाकी वसुल करण्यासाठी 'जे आहे जेथे आहे तत्वाने आणि जे आहे जसे आहे तत्वाने' तिच्या विक्रीच्या हकासह खालील कर्ज खाते/ऑस्पेक्ट क्र. मधील ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी सूचनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा कब्जा घेतला आहे. विक्री वेबसाईटः www.iiflonehome.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव स्लॅटफॉर्म मार्फत निम्मस्याक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार	मागणी सूचना तारीख आणि रक्कम		स्थावर मिळकत/ तारण मत्तेचे वर्णन		त्येक्ष कब्जाची तारिख	राखीव किंमत
१. श्री. केतन जगन्नाथ पाटील	१५-डिसेंबर-२०२०		मिळकती चे ते सर्व भाग आणि विभाग फ्लॅट		०५-मार्च-२०२४	रु. १६,००,०००/-
२. श्री. जगन्नाथ आत्माराम	रु. २२,०६,७४०/- (रुपये बावीस लाख सहा हजार सातशे चाळीस मात्र) बोली वाढीव रक्कम		क्र.२०२, दुसरा मजला, बी विंग, नलिनी अपार्टमेंट, टेंभोडे, पालघर पश्चिम, राईस मिल मागे, पालघर, ४०१४०४, महाराष्ट्र, इंडिया		एकुण थकीत दिनांक	(रुपये सोळा लाख मात्र)
पाटील					४-जुलै-२०२४ रोजीस	इसारा अनामत रक्कम (इअर)
३. व्हीएससी एंटरप्राइजेस					३२,५१,८०४/- (रुपये	रु. १,६०,०००/- (रुपये एक
(- <del>-</del>	रु. २५,०००/-		(चटई क्षेत्र ६९६ चौ.फू. आणि सुपर बिल्ट	ৰা	त्तीस लाख एकावन्न हजार	लाख साठ हजार मात्र)
(प्रॉस्पेक्ट क्र. ८८४७००)	(रुपये पंचवीस हजार	पात्र)	अप क्षेत्र ९४७ चौ.फू.)		आठशे चार मात्र)	
मालमत्तेची तपासणीची तारीख:		इअर शेवटची तारीख:			ई-लिला	वाची तारीख/वेळ

ादानाचे माध्यमः ईअरचे प्रदान मात्र ऑनलाईन पद्धतीने कराचे. प्रदानासाठी तुम्ही https://www.iiflonehome.com ला भेट द्यावी आणि मिळकत/तारण मसेकरीता मात्र उपलब्ध लिंक द्वारे प्रदान करावे ट्रीप: प्रत्येक मिळकत/तारण मत्तेकरीता प्रदान लिंक वेगवेगळी आहे. तुम्ही जाहीर लिलावाद्वारे तुम्ही खरेदी करण्यास इच्छ्क मिळकतीची लिंक वापरत असल्याची खात्री करावी शस्वी बोलीवरील सर्व थकबाकी देय आस्टीजीएस/एनईएफटी मार्फत करणे आवश्यक आहे. खात्याचा तपशील खालीलप्रमाणे: **ए) खात्याचे नाव : आयआयएफएल होम फायनान्स लि., बी) बँकेचे** गव : स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, सी) खाते क्र.: प्रॉस्पेक्ट क्र. द्वारे ९९०२८७९xxxxx, डी) आयएफएससी कोड : SCBL0036001, इ) बँक पत्ता: स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, ९० एम.जी. रोड, फोर्ट,

. तर:- सुमारे ह.७०,००/– ची सोसायटी थकबाकी आहे जी लिलाव खरेदीदाराने भरायची आहे. लिलावाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी बोलीदाराला आवश्यक ती काळजीपूर्व करण्याची विनंती केली जाते.

### अटी आणि गर्ती:-

- . 💲 -िललावात सहभागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार https://www.iiflonehome.com कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवर तयार करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वरील नमूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतीसह त्यांचे निविदा प्रपत्र पाठविणे/सादर करण
- असरक्त आहे. आसरक्त आहे. बोलीदरांनी रकाना बोली वादविष्याची रक्कम मध्ये ममूर रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वादविणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समाभीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमध्ये केल्यास, समा वेळ आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल.
- अञ्चलक न नानवारकारात करनाराप्त राहरूर. ३. वशस्त्री बोलीदारांगी एओ वांनी बोली मुल्य स्विकारत्यापासून २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री निश्चित
- बत्तराचा बालाहातमा थाना बाला पुराव स्वकारस्वाराषुत् र ३ तालात (इंजर सानावाजा करचानार) बाला रहमच्या २२,७० जाण बाला रहमच्या २५,०० जाण बाला रहमच्या २५,०० जाण बाला रहमच्या २५,०० जाण बाला रहमच्या ३५,०० जाण बाला रहमच्या ३५,०० जाण बाला रहमच्या ३५,०० जाण बाला इत्या ३५,०० जाण बाला इत्या ३५,०० जाण बाला इत्या ३५,०० जाण बाला इत्य ४५,०० जाण बाला इत्या ३५,०० जाण बाला इत्य ४५,०० जाण बाला इत्य ३५,०० जाण इत्य
- बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापुर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरित https://www.iiflonehome.com/ आणि https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सङ्घा देण्यात येत आहे. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई-मेल आयडी : care@iiflonel
- 2672 499 यांना संपर्क करावा. मिळकतीचा तपशील, मिळकतीचे निरिक्षण आणि ऑनलाईन बोली इ. च्या संबंधित कोणत्याही शंकेकरीता आयआयएफएल एचएफएल टोल फ्री क्र. १८०० २६७२ ४९९ येथे सोमवा
- ते शुक्रवार रोजी स. ०९.३० वा. ते १८:०० वा. द्रस्यान संपर्क किंवा ईमेल: care@liflonehome.com येथे ईमेलद्वारे संपर्क करू शकतात . वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा प्रेतेबेळी तारण मनेमध्ये असलेल्या घरगुती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन् परिस्थितीत मिळकतीच्या नुकसानीसाठी ज्वाबदार राष्ट्रणार नाही.
- पुढ़े कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर वस्तु घेवून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कायद्यानुसार विकण्यात येतील वरील विहित वेळेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रद्द करण्यात थेईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत) जम करण्यात थेईल
- १६८- चर्चा भारत महात महाताना प्रत्यान खर्चानुसार कार्यकार स्थान क्यू करता ता त्यम्म ६६ करण्यात वृद्ध आणि प्रका आणि मिळक पृत्व विक्रीमाठी वेजणात बेंद्रत ११. एओ यांनी कोणतेही कारण न देता निवदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रद करण्याचा हक राखून ठेवला आहे. निवदा/लिला
  - आयआयएफएल-एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील. सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९ उप नियम (१) अन्वये १५ दिवसांची विक्री सूचना

कर्जदारांना निविदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपूर्वत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीच्या लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वीरत थकवाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड

CINELINE

# MOVIE

**नोंदणीकृत कार्यालय:** दुसरा मजला, अ।इ विंग, विल्को सेंटर, सुभाष रोड, समोर. गरवारे, विलेपार्ले (पूर्व).मुंबई शहर, महाराष्ट्र -४०० ०५७ भारत सीआयएन: एल९२१४२एमएच२००२पीएलसी१३५९६५, ईमेल: investor@cineline.co.in वेबसाइट: www.moviemax.co.in दूरध्वनी. क्रमांक ९१-२२-६७२६६८८८

## कंपनीचे दावा न केलेले लाभांश आणि इक्विटी शेअर्सचे हस्तांतरण

गंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, ऑड, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ ('नियम') च्या नियम ६ सह वाचलेल्या कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४(६) नुसार सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १२४(६) नसार, न चकता लाभांश खात्यात हस्तांतरित केल्याच्या तारखेपासन सात वर्षांच्या कालावधीसाठी न भरलेले किंवा दावा न केलेले सर्व लाभांश कंपनीने हस्तांतरित करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने स्थापन

केलेल्या गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधीला ('आयईपीएफ'). शेअरधारकांना विनंती करण्यात आली आहे की २०१६-१७ च्या आर्थिक वर्षासाठी घोषित केलेला अंतिम लाभांश जो सात वर्षांच्या कालावधीसाठी अदा किंवा दावा न केलेला राहिला आहे तो १९ ऑक्टोबर २०२४ रोजी आयईपीएफ मध्ये जमा केला जाईल. संबंधित शेअर्स ज्यावर लाभांश अदा केला जाईल. किंवा सलग सात वर्षे हक न ठेवलेल्यांनाही नियमात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार हस्तांतरित करण्यासाठी देय मिळेल. नियमांचे पालन करून, कंपनीने वैयक्तिकरित्या भागधारकांशी संपर्क साधला आहे आणि आयईपीएफमध्ये हस्तांतरित करण्यासाठी जबाबदार असलेल्या समभागांचा तपशील आमच्या कंपनीच्या vww.moviemax.co.in वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जात आहे. कंपनीच्या संबंधित भागधारकांना यादारे दावा करण्याची विनंती केली जाते. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी घोषित केलेला लाभांश, तो न केल्यास कंपनी, नियमांच्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून, संबंधित दावा न केलेला लाभांश (चे) रक्कम

कपया लक्षात घ्या की दावा न केलेली लाभांश रक्कम आणि आयईपीएफमध्ये हस्तांतरित केलेल्या शेअर्सच्या संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. भागधारक लाभांश आणि आयईपीएफकडे हस्तांतरित केलेल्या समभागांवर दावा करू शकतात, अशा समभागांवर जमा होणाऱ्या सर्व लाभांसह, आयईपीएफकडून, नियमांमध्ये विहित केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून, पुढील स्पष्टीकरण किंवा सहाय्यासाठी, तुम्ही येथे लिहू शकता:

सिनेलाइन इंडिया लिमिटेड

दुसरा मजला, ए अँड बी विंग, विल्को सेंटर, समोर. गरवारे. विलेपार्ले (पू), मुंबई शहर, महाराष्ट्र -४०० ०५७ दूरध्वनी क्र.: +९१-२२-६७२६६६८८१

आणि संबंधित समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित करेल कोणतीही पढील सुचना न देता.

ईमेल: investor@cineline.co.in संकेतस्थळ : www.moviemax.co.in

लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०० ०८३

फॅक्स:+९१ २२४९१८६०६०, फोन:+ ९१ ८१०८११६७६७ ईमेल: iepf.shares@linkintime.co.in संकेतस्थळ : www.linkintime.co.in

ठिकाण: मुंबई तारीख: २७ जुलै, २०२४

ठिकाणः मुंबई

सही/-श्री. रसेश बी. कनाकिया कार्यकारी संचालक आणि कंपनीचे अध्यक्ष (डीआयएन: ०००१५८५७)

is now 96 years old! सिनेलाईन इंडिया लिमिटेड करता FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

## बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

झोनल स्ट्रेस्ड असेट्स रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, तळ मजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. दूरध्वनी: ०२२–४३६८३८०७, ४३६८३८०८, ईमेल : armbom@bankofbaroda.co.i

<u>स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना</u>

परिशिष्ट-IV-ए [नियम ८(६) च्या तरतुदीं]

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्य विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना.

याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार, गहाणदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकान्यांनी घेतला आहे. त्या खालील नमूद खाल्यामधील थकबाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे काही आहे तेथे आहे'' आणि विनाअंवलब तत्वाने विकण्यात येणार आहे. कर्जदार/गहाणदार/हमीदार/तारण मत्ता/देय/राखीव किंमत/ई-

गतेक्र. १. कब्जाची स्थिती
ासी कोड (अन्वयिक /
बडोदा प्रत्यक्ष)
२. मिळकत
तपासणीची तारीख
३. वेळ
०००१२३१ १) सांकेतिक
२) १६.०८.२०२४
एएलबीओएम 🛾 ३) दु. १२.०० ते दु.
तर शून्य) ०३.००
ई इस्टेट
रआरएमबी
वेभाग

\* मिळकत ही सांकेतिक कब्जा अंतर्गत आहे आणि बँक लिलाव खरेदीदारास मिळकत सांकेतिकरित्या सुपूर्द करेल

\* विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://bob.auctiontiger.net/EPROC/ मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. संभाव्य बोलीदा द्र. क्र. ०२२-४३६८३८०३-१३ मोबाईल क्र. ९४२५०३१४२८/ ७०४५४१८५६६ यावर संपर्क करू शकतात

दिनांक : २६/०७/२०२४



जाहीर नोटीस

तमाम लोकास प्रस्तुत जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, **१. के. हसमुख बाबुलाल शहा**, उर्फ हसमुख बाबुभाई शहा तर्फे दि. १४.०३.२०११ रोजीच्या मृत्युपत्रान्वये व दिनांक ९ ऑक्टोबर २०१९ रोजीचा मा. उच्च न्यायालय मुंबई याच्याकडील प्रोबेट वरील आदेशान्वये दाखल झालेले कायदेशीर हक्कदार**– अ. निखिल हसमुख शहा, ब. आकाश मुकेश शहा, २. रमनलाल रतिलाल शहा, ३. शातीलाल रायचददास पटेल** (यापुढे ज्याना सोयीसाठी एकत्रितरित्या **''विद्यमान मालक''** असे संबोधले आहे) त्यांचेकडे खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे मालकी हक्क तसेच खुला व प्रत्यक्ष ताबा आहे (यापुढे ज्यांस सोयीसाठी **'सदरील मिळकत''** असे सबोधले आहे. विद्यमान मालकाचे सदरील मिळकतीचे मालकी हक्क पूर्णपणे निर्वेध, निजोखमी, बोजाविरहित व पणनयोग्य आहेत व सदरील मिळकत ही कोणत्याही कोर्टकचेरीचा आणि/अथवा शासकीय/निमशासकीय दाव्याचा विषय नाही, अशी खात्री व भरवसा विद्यमान मालकानी आमचे अशिलास दिला आहे.

त्यामुळे विद्यमान मालकाचे सदरील मिळकती मधील त्याचे मालकी हक्क व त्याचेकडे असलेला प्रत्यक्ष, खुला व कायदेशीर ताबा निर्वेध, निजोखमी व पणनयोग्य असण्याबाबत तपासणी/शहानिशा करून घेण्यासाठी आमचे अशिलांचे सांगणेवरून प्रस्तृतची जाहीर नोटीस प्रसिध्द करत आहे.

तरी विद्यमान मालक यांच्या सदर मिळकती मधील असलेल्या मालकी हक्रांबाबत अन्य कोणाचेही कृठल्याही प्रकारचे करार, हक्क, बोजा, हितसंबंध, बक्षिस, गहाण, दान, लीज, पोटगी, चोळीबांगडी, खरेदी, साठेखत करार–मदार, कूळ–वहिवाट, विसारपावती, खरेदी, हक्क, हितसंबंध अक्षर ताबा, इत्यादी असल्यास त्यांनी सदर जाहीर जाणीव/सूचना/नोटीस प्रसिध्द झाल्यापासून **२१ दिवसांचे आत** खालील नमूद पत्त्यावर लेखी कागदोपत्री पुराव्यानिशी समक्ष येऊन खात्री करून द्यावी. तसे न केल्यास सदरील मिळकती मधील वेद्यमान मालकांचे मालकीहक्क व ताबा निर्वेध, निजोखमी व बोजारहित आहेत, असे समजण्यात येईल अथवा असे कोणतेही तथाकथित हक्क, अधिकार असणाऱ्या इसमानी आपले तथाकथित हक्क, अधिकार जाणीवपूर्वक सोडून दिलेले आहेत, असे समजले जाईल व त्यानतर कोणाचीही कोणत्याही प्रकारच्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

**मिळकतीचे वर्णन :** जिल्हा पुणे, तालुका मावळ, मा. दुय्यम निबंधक साहेब, मावळ, पुणे याच्या अधिकार कक्षेतील, तसेच जिल्हा परिषद पुणे, तालुका पचायत समिती मावळ व गाव ग्रामपंचायत **वाकसाई** यांचे कार्यक्षेत्रातील बिगर शेती मिळकती व टाऊन प्लॅनिंग खाते, पुणे शाखा याचेकडून दिनाक ०३/०४/२००८ रोजी मान्य लेआऊट यासी तपशिल येणेप्रमाणे --

अ १. गट न. २१३ यासी एकूण क्षेत्र ०० हेक्टर ६१ आर क्षेत्र, यासी आकार रूपये ०२-६० पैसे या मिळकतीच्या चतु:सिमा येणेप्रमाणे-

पूर्वेस : गटन २११

रेशांत शाह

वकील

मे. लेक्स कॉन्सीलर

४०१. नारायण भवन. ८२/८६, पेरीन नरिमन स्ट्रीट (बझार गेट),

सीएसटी व जीपीओ समोर, फोर्ट, मुंबई – ४०० ००१.

मालमत्ता (खालील नमूद परिशिष्ट मध्ये विशेष विवरणित मालमत्ता) संदर्भात श्रीमती दोंतुला रजनी लग्नापूर्वीचे नाव

रजनी चंदशेखर धनपाल (यानंतर विक्रेते म्हणन संदर्भित)

यांचेशी त्यांच्या खालील नमूद मालमत्तेच्या खरेदीसाठी

सदर विक्रेते यांनी आमचे अशीलांना माहिती दिली आहे

की मूळ स्वरूपात मेसर्स वर्धमान एंटरप्राइज यांचेकडून

आर्टिकल्स ऑफ ऑग्रीमेंट दिनांक १६.०९.२०१३ अंतर्गत खालील नमूद मालमत्ता श्रीमती प्रमिला चंद्रशेखर धनपाल

यांना वाटप करण्यात आली होती आणि सदर दस्तावेज

अ.क्र. बीडीआर-४/६७५२/२०१३ अंतर्गत सब-रिजिस्ट्रार ऑफ ऑश्योरेंस, अधेरी-२ यांचेसह दि. १६.०९.२०१३ रोजी रीतसर नोंदणीकृत करण्यात आले

होते त्यानंतर मदर श्रीमती प्रमिला चंदशेखर धनपाल यांचे

दि. १३.०७.२०२० रोजी बेंगळुरू येथे निधन झाले. त्यांचे

पती श्री चंदशेखर धनपाल यांचे त्यापर्वीच अर्थात दि.

पश्चात खालील नमूद व्यक्ती त्यांच्या मृत्युसमयी ते ज्या

वारसदार कायद्यांतर्गत शासित होते, त्या कायद्याच्या

तरतटींप्रमाणे त्यांचे एकमेव वारसटार आणि कायटेशीर

त्यानंतर, रिलीझ डीड दि. १२.११.२०२१ हे श्री दिलीप

वंद्रशेखर धनपाल, त्यामध्ये एक भागाचे रिलीझर म्हणून

संदर्भित आणि श्रीमती दोंतला रजनी लग्नापर्वीचे नाव रजनी

वंद्रशेखर धनपाल, त्यामध्ये इतर भागाचे रिलीझी म्हणून

संदर्भित, यांचे मध्ये आणि यांचे दारे क्रियान्वित करण्यात आले ज्याप्रमाणे रिलीझर यांनी सदर शेअर आणि सदर

फ्लॅट मधील आपले अविभाज्य शेअर हे रिलीझी यांचे नावे

सोडून दिले आणि परित्याग केले आहे. सदर रिलीझ डीड . १२.११.२०२१ रोजी अ.क्र. बीडीआर-

१८/१५०९४/२०२१ अंतर्गत सब-रजिस्ट्रार ऑफ

ॲश्योरेंसेस अंधेरी ७ यांचेसह दि. १२.११.२०२१ रोजी

रीतसर नोंदणीकृत करण्यात आले आहे. कायदेशीर तरतुर्दीचे रीतसर पालन केल्यानंतर, सदर प्रथम

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. यांनी श्रीमती दोंतला

रजनी यांचे नावे दि. १२.०७.२०२१ रोजी आणि श्रीमती

दोंतुला रजनी लग्नापूर्वीचे नाव रजनी चंद्रशेखर धनपाल यांचे नावे शेअर प्रमाणपत्र क्र. ०४१ दि. १२.०७.२०२१ यास

मान्यता दिली आणि त्याप्रमाणे हे सदर फ्लॅट आणि सदर

सदर विकेते यांनी माहिती दिली आहे की सदर मालमत्ता ही

सर्व प्रकारे बोजामुक्त आणि प्रभारमुक्त स्वरूपात आहे

आणि त्यावर गहाण द्वारे कोणतेही कर्ज/आर्थिक सहाय्य

घेण्यात आलेले नाही किंवा सदर मालमत्तेवर कोणताही

प्रभार निर्मित करण्यात आलेला नाही आणि त्यांना जसे

ग्रोग्य वाटेल त्याप्रमाणे त्या खालील नमूद मालमत्तेची

त्यामुळे, कोणीही व्यक्ती ज्यांचे कोणत्याही करार

परवाना, गहाण, विक्री, ग्रहणाधिकार, बक्षीस, विश्वस्त,

वारसाहक, प्रभार इत्यादि स्वरूपात किंवा त्या अंतर्गत

किंवा त्यामाध्यमाने कोणताही दावा किंवा खालील नमूद

मालमत्ता किंवा त्यातील कोणत्याही भाग संदर्भात

कोणताही हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध असेल किंवा

तमा टावा अमेल तर त्यांना याटारे मचना देण्यात येत आहे

की त्यांनी सदरहू सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखे पासून १४

दिवसांच्या आतं खालील स्वाक्षरीदारांना. आपल्य

दाव्यांच्या आवश्यक समर्थनीय कागदोपत्री पुराव्यांसह

याची लेखी स्वरूपात माहिती द्यावी अन्यथा आमचे

अशील व्यवहार पर्ण करतील आणि त्यानंतर प्राप्त

कोणत्याही दावा किंवा आक्षेप यांवर कोणताही विचार

शेअर प्रमाणपत्र क्र. ०४१ दि. १२.०७.२०२१ अंतर्गत

विशिष्ट क्र. ४११ ते ४२० धारक प्रत्येकी रुपये ५०/- चे दहा पूर्ण भरणा केलेले शेअर्ससह प्रार्थना समाज रोड,

विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५७ येथील प्रथम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. मधील मोजमाप २८३

चौ.फू. कारपेट एरियाची तळ मजल्यावरील बहुउपयोगी खोली क्र. १चा सर्व भाग. सदर इमारत संरचना ही

व्हिलेज-विलेपार्ले (पूर्व), तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई

१०३९/६ संबंधित टीपीएस-॥, फायनल प्लॉट क्र. ५८

बरीस्ता आणि तोसा रेस्टोरेंटच्या वर, रेल्वो स्टेशन समोर, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७

The spirit of Mumbai

कीर्ति नागदा ॲण्ड असोसिएट्स

ॲडव्होकेटस ॲण्ड नोटरी

सी/६०५, ईस्टर्न कोर्ट बिलिंडग,

kirti\_nagda@yahoo.com

जेसी ऑफ तेजपाल आणि पारलेश्वर रोड,

उपनगर चे सी.टी.एस. क्र. १०३९, १०३९

दिनांक २७ जुलै २०२४

शेअर्सचे सम्पूर्ण मालक झाले आहेत.

विक्री करण्यास पात्र आहेत.

नाते

पुत्र

विवाहित

पुत्री

नाव

श्री. दिलीप चंद्रशेखर

श्रीमती दोंतला रजनी

चंदशेखर धनपाल

अ.क्र.

२०.०५.२००५ रोजी निधन झाले होते आणि त्यांचे

वाटाघाटी करीत आहेत.

ई-मेल : mail@lexconseiller.co.in

दूर. क्र. ०२२-४६०३७३३४.

दक्षिणेस : गटन २१२ व २१४

पश्चिमेस: गट न. २१४ व ९ ०० मी. वहिवाटीचा रस्ता

उत्तरेस : गटन २१७

अ२. गट नं. २९५ यासी एकूण क्षेत्र ०१ हेक्टर २१ आर क्षेत्र, यासी आकार रूपये ०५oo पैसे या मिळकतीच्या चतु:सिमा येणेप्रमाणे-

पूर्वेस : गटन २१४ दक्षिणेस : गटन २१४ पश्चिमेस: आर पी रस्ता उत्तरेस : गटन २१६

अ३. गट न. २१४ इ (नवीन ७/१२ नुसार नवीन गट क्रमांक २१४/५) यासी एकूण क्षेत्र ०० हेक्टर २० आर क्षेत्र पैकी ५०६ चौ.मी. व दिनाक ०३/०४/२००८ रोजी मान्य लेआऊटप्रमाणे ९.०० मी. ॲप्रोच रोड अंतर्गत दर्शविलेली मिळकत वापरण्याचा अधिकार यांसी चतुःसिमा येणेप्रमाणे-

**पूर्वेस** : गटन २१३ दक्षिणेस : गट न २१४ पार्ट पश्चिमेस: गटन २१५ उत्तरेस : गट न २१७

कळावे, ही जाहीर नोटीस. ठिकाण : पुणे.

प्रशांत करणराज परमार, दिनांक: २६/०७/२०२४ ओवेरा एन्क्लेव, बी/३०१, सरस्वती सोसा. शेजारी,

पदमजी पोलीस चौकी जवळ, भवानी पेठ, पुणे. ४११००२ मो. ९०२८९४१२९६ ई–मेल : parmar.prashantadv@gmail.com

ॲडव्होकेट



## इंडियन ओव्हरसीज बॅक

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच मेकर टॉवर ई, ५ वा मजला, कफ परेड, मुंबई-४००००५. द्.- ०२२-२२१७४११७,०२२-२२१७४१११

जंगम/स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी **ई-लिलावाकरिता जाहीर सूचना** 

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (क्र. ५४ सन २००२) अन्वये बँकेकडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री.

न्याअर्थी, **इंडियन ओव्हरसीज बँकेच्या** प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथील खालील तपशिलानुसा बँकेची थकबाकी आणि व्याज आणि खर्चाच्या वसुलीकरिता 'जे आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जे आहे जसे आहे तत्त्वाने' तत्वावर त्या विक्रीच्या अधिकारासह कर्ज खात्यामध्ये सिक्युरिर्ट इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत जारी केलेल्या सूचनेनुसार खालील मिळकर्तीचा सांकेतिक कब्जा घेतला आहे आणि ज्याअर्थी त्यांनी थकबाकी चकती करण्यास कस केल्यामुळे निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सदर मिळकतीच्या विक्रीद्वारे बँकेच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी प्रस्तावित आहेत. विक्री वेबपोर्टल www.mstcecommerce.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

कर्जदारांचा नाव आणि पत्ता: मे. रिषीराज फिलामेंटस लि.

१२, शांती कुटीर, मरीन ड्राईव्ह, मुंबई- ४०००२०

हमीदारांचा नाव आणि पत्ता:

श्रीम. शिल्पी चितकारा	
१२, शांती कुटीर, मरीन ड्राईव्ह, मुंबई- ४०००२०	
मे. राजीव चितकारा एचयुएफ	श्री. रिजाव चितकारा
१२, शांती कुटीर, मरीन ड्राईव्ह, मुंबई- ४०००२०	१२, शांती कुटीर, मरीन ड्राईव्ह, मुंबई-
	800090
मे. रिषीराज ट्रेडिंग ॲण्ड इन्वेस्टमेंटस् प्रा. लि.	मे. शंकरदास प्राणनाथ सर्जिकल्स प्रा. लि.
१२, शांती कुटीर, मरीन ड्राईव्ह, मुंबई- ४०००२०	१२, शांती कुटीर, मरीन ड्राईव्ह, मुंबई-
	800090

गनपीए ची तारीख : ३१,१२,२०१० मागणी सचनेची तारीख : २८.०९.२०१२

मागणी सूचनेमध्ये दावा केलेले देय : रु. ४,७१,५९,१३५.४०, ०१.१२.२०१० रोजीस आमच्या वरळी शाखेचे आणि रू. २८,०९,७४,५३४.६३, ०१.०१.२०११ रोजीस आमच्या मांडवी शाखेचे

त्यासह पुढील व्याज आणि इतर प्रभार

सांकेतिक कब्जा सूचनेची तारीख : २०.१२.२०१२

सांकेतिक कब्जा सूचनेमध्ये दावा केलेले देय : रु. ४,७१,५९,१३५.४०, ०१.१२.२०१० रोजीस आमच्या वरळी शाखेचे आणि रू. २८,०९,७४,५३४.६३, ०१.०१.२०११ रोजीस आमच्या मांडवी शाखेचे त्यासह पुढील व्याज आणि इतर प्रभार

**\* स्थानिक स्वराज्य संस्थेच्या थकीत देय** (मालमत्ता कर, पाणी, सांडपाणी, विज बिल इत्यादी) बँकेला कोणताही दावा प्राप्त नाही. खरेदीदार/यशस्वी बोलीदार यांनी संबंधीत प्राधिकरण/सोसायटीकडन थकीत निश्चित करावीत आणि ती पर्ण भरणे आवश्यक आहे. मिळकत /राखीव किंमत आणि इसारा अनामत रकमेचा तपशील

परिशिष्टीत मिळकत

		ामळकताच <u>ा</u>	टीडीएस वगळून (रू. मध्ये)	(रू. मध्ये)		
ı	जुना	आमच्या गहाण	नविन	नविन क्षेत्र	₹.	₹.
ı	सर्व्हे	दस्तावेजानुसार	सर्व्हे क्र.		4,84,30,000/-	५४,५३,०००/-
ı	क्र.	क्षेत्र			(रूपये पाच कोटी	(रूपये चोपन्न
ı	88/2/	0-88-0	५५/२/बी	0-88-0	पंचेचाळीस लाख	लाख त्रेपन्न हजार
ı	बी	(०.२४०७ हेक्टर)		·	तीस हजार मात्र)	मात्र)
ı	४५/२	०-७१-०	88/3	०-७१-०		
ı		(०.७१ हेक्टर)				

ग्राखीत किंग्रत %

	आणि वेळ	४४.०८.२०२४ राजा स. ४१.०० त दु. ०१.०० द्रस्यान <u>www.mstcecommerce.com</u> या प्लॅटफार्मवर विक्री पूर्ण होईपर्यंत प्रत्येकी दहा मिनिटांच्या आपोआप विस्तारासह
l		आमचे वेब पोर्टल <u>www.iob.in</u> आणि <u>https://ibapi.in</u> मधील नमूद केलेल्या अटी आणि शर्ती प्रमाणे

इअरचा भरणा	आमचे वेब पोर्टल <u>www.iob.in</u> आणि <u>https://ibapi.in</u> मधील नमूद
	केलेल्या अटी आणि शर्ती प्रमाणे
बोली वाढविणे	रु. १०००००/- (रु. एक लाख मात्र)
मिळकतीचे निरीक्षण	आधी वेळ ठरवून
इअरसह बोलीसाठी	२४.०७.२०२४ पासून
ऑनलाईन अर्जाचे	
सादरीकरण	
इअरसह बोलीसाठी	ई-लिलावाच्या आधी
ऑनलाईन अर्ज सादर	
करण्याची अंतिम	
तारीख	
ज्ञात भार काही	आमच्या नोंदवही नुसार शून्य

\* टीडीएस यशस्वी खरेदीदारे भरायचे आहेत.

ं बँकेच्या देवला सांविधिक पेक्षा जास्त प्राधान्य दिले जार्दल.

\* बोलीदारांनी प्रस्तावित बोली वाढविण्यानुसार राखीव किंमतीवर बोली लावावी. अटी आणि शर्ती करिता कपया भेट द्या:

१) https://www.ibapi.in

?) http://www.mstcecommerce.com ₹) www.iob.in

लिलावाचा तपशील

दिनांकः २४.०७.२०२४ ठिकाणः मुंबई

सही/-

प्राधिकत अधिकारी

मुख्य व्यवस्थापक (प्राधिकृत अधिकारी) इंडियन ओव्हरसीस बँक

डलावरसन आर

०१.०० दरम्यान

## ईपीएल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: पी. ओ. वासिंद, तालका शहापर. ठाणे ४२१ ६०४. महाराष्ट दूर. +९१ ९६७३३३३९७१/९८८२ कॉर्पोरेट कार्यालय: टॉप फ्लोअर, टाईम्स टॉवर, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३. दूर. +९१ २२ २४८१ ९०००/९२००, फॅक्स : +९१ २२ २४९६३१३७

ईपीएल लिमिटेड (कंपनी) यांची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व्हीडीओ कॉन्फरेंसिंग व संबंधित प्रकरणावर आयोजित केली आहे

ईमेल : complianceofficer@eplglobal.com

वेबसाइट : www.eplglobal.com

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे सभासद यांना कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूद अनुसार जर काही असल्यास नियम अनुसार (ॲक्ट) व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सुधारित) (सेबी एलओडीआर विनियमन) अनुसार विविध सर्क्युलर अनुसार जारी मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, भारत सरकार द्वारे जारी (एमसीए) वेळोवेळी जारी अधिक विवरणीत सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२० दि. ०५ मे, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. ०२/२०२२ दि. ५ मे, २०२२, सामान्य सर्क्युलर क्र. ७०/२०२२ दि. २८ डिसेंबर, २०२२ व सामान्य सर्क्युलर क्र. ०९/२०२३ दि. २५ सप्टेंबर,२०२३ (संबंधित सर्क्युलर यांच्यासह एकत्रितरित्या विवरणीत) (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर म्हणून संदर्भित) व सर्क्युलर धारक संदर्भ क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/ १६७ दि. ७ ऑक्टोबर, २०२३ अनुसार जारी सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी केली होती व ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) कंपनीचे सभासद यांची बुधवार, दि. २१ ऑगस्ट, २०२४ रोजी ३.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी) मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये विहित केली आहे. सभासदांनी नोंद घ्यावी की, एजीएम ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविण्यात आली आहे ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्यासह नोंदणीकृत आहेत. ईओजीएमची सूचनेची प्रत्यक्ष प्रत सर्व सभासदांना त्यांच्या विहित स्वरूपातील नोंदणीकृत पत्त्यावर पाठविली आहे व व्हीसी मार्फत ॲक्टचया अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या हेतुकरिता आयोजित केली आहे.

एजीएमची सूचना तसेच कंपनीचा वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२३-२४ (वार्षिक अहवाल) ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत सभासद ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/ रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट अर्थात बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए)/ संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस सह (डीपी) समवेत नोंदणीकृत केले आहेत येथून डाउनलोड करावी. एजीएमची सूचना स्विकृतीकरिता वार्षिक अहवाल ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत सभासदांना कंपनीच्या इक्विटी शेअर्स डिमटेरियलाईज्ड स्वरूपात प्रत्यक्ष स्वरूपात इक्विटी धारक यांना ईमेल आयडी यांच्यासह कंपनी व/ वा त्यांचे आरटीए यांना पाठविली आहे. त्यानुसार सभासदांनी रविवार दि. ११ ऑगस्ट, २०२४ रोजी सदर तपशील नोंदणीकरणाकरिता खालील प्रक्रिया पहावी:

- १. वेबसाइट https://www.bigshareonline.com/ investorRegistration.aspx
- २. कंपनीचे नाव सिलेक्ट करावे अर्थात ईपीएल लिमिटेड ड्रॉपडाऊन ऑप्शन्सकडून ३. संबंधित फिल्डसमधील तपशील डीपी आयडी/ क्लाएन्ट आयडी मार्फत (डिमटेरियलाईजड स्वरूपात आयोजित इक्विटी शेअर्स)/ फोलिओ क्रमांक (इक्विटी शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित केले), नाव, पॅन, ईमेल आयडी, मोबार्रल क्रमांक
- ४. सिस्टम जनरेटेड वन टाईम पासवर्ड (ओटीपी) एन्टर करावा, ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक स्विकत केल्यावर सादर करावा.
- ५. घोषणा पद्धतीने अक्युरसी संबंधात माहिती प्रदानित व सबमीट बटन क्लीक

पुढे, सभासदांनी नोंद घ्यावी की, कंपनीने नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत सेवा उपलब्ध केली आहे व ई-मतदान सुविधा (परोक्ष ई-मतदान मार्फत व ई-मतदान एजीएम दरम्यान) कंपनीचे सभासद यांना प्रदान केली आहे

ई-मतदानाकरिता माहिती एजीएमची सूचनेमध्ये प्रदानित केली आहे. सभासद इक्विटी शेअर्स धारक प्रत्यक्ष स्वरूपात व/वा नोंदणीकृत केलेले त्यांचे ईमेल आयडी कंपनी/ आरटीए/डीपी यांच्यासह त्यांचे मतदान पार पाडण्याची संधी परोक्षरित्या केली आहे व एजीएमची सूचना संबंधात आहे, परोक्ष ई-मतदान तसेच ई-मतदान एजीएमच्या दरम्यान खालील प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित आहे खालील सूचना अनुसार एजीएम रविवार, दि. ११ ऑगस्ट, २०२४ पूर्वी जमा करावी. प्रक्रियेची समरी

- १. सभासद जसे की प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक यांना फोलिओ क्रमांक, नाव स्कॅन्ड प्रत व शेअर प्रमाणपत्र (पुढील व मागील), पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड प्रत, आधार कार्डची स्कॅन्ड प्रत, ईमेल complianceofficer@eplglobal.com आणि evoting@nsdl.com वर ई-मतदानाकरिता युजर आयडी व पासवर्ड प्रदान केला आहे.
- . सभासद जसे की डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक यांना फोलिओ क्रमांक, नाव, डीपी आयडी व क्लाएन्ट आयडी (१६ डिजीट डीपी आयडी + क्लाएन्ट आयडी वा १६ डिजीट लाभार्थी आयडी) नाव. क्लाएन्ट मास्टर वा एकत्रित खाते अहवाल यांची प्रत, सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड पॅन कार्ड, सेल्फ स्कॅन्ड आधार कार्डची प्रत, ईमेल complianceofficer@eplglobal.com व/वा evoting@nsdl.com वर ई-मतदानाकरिता युजर आयडी व पासवर्ड प्रदान केला आहे.
- . वैयक्तिक सभासद जे इक्विटी शेअर्स धारक आहेत त्यांना डिमटेरियलाईज्ड स्वरूपात लॉगीन प्रक्रिया पाहावी व एजीएमची सूचना व ई-मतदान संलग्न वर्चअल सभा आयोजित करण्याकरिता.

अपडेटिंग बँक तपशील / बँक खात्यामध्ये थेट लाभांश स्विकृत कॅन्सेल्ड चेक समवेत विनंती पत्र (धारक यांचे नाव व सेल्फ अटेस्टेड प्रत पॅन कार्ड) डिमॅट धारक यांनी कृपया त्यांचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांना संपर्क साधावा. बँक खात्यामध्ये स्विकृत थेट लाभांश/ अपडेटिंग बँक तपशील.

एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.epglobal.com वर व संबंधित स्टॉक एक्सचेंज वेबसाइट जेथे कंपनीची इक्विटी शेअर्स सूची अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर उपलब्ध आहे व एनएसडीएल https://evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

सभासद जे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीखा दि. २८ मे. २०२४ रोजी एजीमएच्या ठिकाणा व्यतिरिक्त एनएसडीएल च्या ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात रु. २.३० प्रति शेअर संबंधात दर्शनी मूल्य रु. २ प्रत्येकीकरिता वर्ष अखोर ३१ मार्च, २०२४ (अंतिम लाभांश) याकरिता आहे. कंपनीने बुधवार, दि. १४ ऑगस्ट, २०२४ रोजी अहवाल तारीख अनुसार अंतिम लाभांश स्विकृत नंतर केली आहे. अंतिम लाभांश, जर मान्य असल्यास मतदान प्रणाली मार्फत एजीमच्या सचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचार करण्याकरिता आयोजित केली आहे (परोक्ष ई-मतदान). परोक्ष ई-मतदान मोड्यल सदर कालावधीनंतर अकार्यतर करण्यात येईल. एजीएम अहवालाच्या दोन कार्यदिवस आधीच अध्यक्ष यांच्याद्वारे मतदान अहवाल जाहीर करण्यात येईल व ईओजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त ईलेक्ट्रॉनिक मीन्स द्वारे ईओजीएम येथे मतदान हक्क बजावण्याची सुविधा प्रदान केली आहे व मास्टर सर्क्यूलर धारक संदर्भ क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडी-१/पी/सीआयआर/२०२४/३७ दि. ७ २०२४ अनुसार आहे व सर्क्यलर संदर्भ क सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडी-१/पी/सीआयआर/२०२४/८१ दि. १० जून, २०२४ अनुसार आहे व दोन्ही सेबी द्वारे जारी केली असून दि. १ एप्रिल, २०२४ पासून कंपनीचे सभासद हे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांना अस्थायी खाते क्रमांक (पॅन), संपर्क तपशील, बँक खाते तपशील व स्पेसीमेन सिग्नेचर (एकत्रितरित्या आवश्यक तपशील संदर्भित) कंपनी/ आरटीए सह संदर्भित नाही आहे व लाभाशाचे प्रदान केले आहे. त्यानुसार अंतिम लाशांकरिता स्विकृत केलेले आवश्यक तपशील कंपनी/ आरटीए सह अद्ययावत आहे.

पुढे, सभासदांनी नोंद घ्यावी की, सुधारित अटी अनुसार इनकम टॅक्स ॲक्ट, १९६१ अंतर्गत वित्तीय कायदा, २०२० अनुसार दि. १ एप्रिल, २०२० पासून लाभांश उत्पन्न कपात योग्य असून सभासद यांच्या हस्ते व कंपनी सोर्स (टीडीएस) यांच्या सह कपात करून लाभांश सभासदांना विहित दर अनुसार प्रदान करावे. त्यानुसार दावे कोणतेही लागू विहित कर दर, सभासद यांनी इक्विटी शेअर्स डिमटेरियलाईज्ड स्वरूपात अद्ययावत यांनी त्यांचे रहिवासी अहवाल, पॅन व श्रेणी अनुसार इनकम टॅक्स ॲक्ट १९६१ अंतर्गत संबंधित डीपी यांना सभासद यांना इक्विटी शेअर्स कंपनीचे यांना प्रत्यक्ष स्वरूपात सदर तपशील आवयक तपशील, घोषणा आदी अद्ययावत करावे व कंपनीस epl.dividendtds@eplglobal.com वा आरटीए यांना tds@bigshareonline.com वा शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी आवश्यक आहे. विहित प्रक्रिया व स्वरूप आवश्यक तपशील कंपनीची वेबसाइट www.eplglobal.com/shareholder-information वर उपलब्ध आहे.

सदर सूचना माहितीकरिता जारी केली आहे व सर्व सभासदांना कंपनीची सूचना एमसीए द्वारे जारी लागू सर्क्युलर अनुपालन आहे व सेबी द्वारे वेळोवेळी जारी केली

> सही/-ओनकार घागुर्डे मुख्य - विधी, कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

ईपीएल लिमिटेडकरिता

दिनांक: २६ जुलै, २०२४ आयसीएसआय सभासदत्व क्र. ए३०६३६ ठिकाण: मुंबई